

December 22, 2022

To

Corporate Relationship Department BSE Limited

Department of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 532543

To

Listing Department National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

Scrip Symbol: GULFPETRO

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication for the attention of Shareholders of the Company whose Equity Shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), please find enclosed herewith publication in today's newspaper i.e. Thursday, December 22, 2022 in the following newspapers viz. Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) in respect of reminder notice sent to eligible shareholders who have not claimed interim dividend for the Financial Year 2015-16 for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF Authority Account.

The said publication is also available on the website of the Company viz. https://www.gppetroleums.co.in/.

We request you to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours' Sincerely, For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana Company Secretary and Compliance Officer

Encl: as above



Fax No:022-22811403, E-mail id : sbi.15859@sbi.co.in

& costs

वर्तमानपत्रात प्रसिध्द करावयाची

निविदा सचना

	ानायदा सूचना
खाते	सार्वजनिक आरोग्य खाते
उप विभाग	सेठ ए.जे.बी. बृमपा कान, नाक, घसा रुग्णालय
विषय	सेठ ए.जे.बी. बृमपा कान, नाक, घसा रुग्णालय येथे रुग्णसहाय्य/रुग्णसेवा व इतर रुग्णालयातील कामासाठी एका वेळी सहा महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर ०९ (०७ पुरुव ०२ स्त्री) बहुउद्देशीय कामगार पुरविण्याकरिता स्थानिक सेवाभावी संस्थेची नेमणूक करण्याबाबत.
कार्यालयीन अंदाज रक्कम	₹. १७३०७१८.९८/ –
अर्ज शुल्क	रु. १९०० + १८% जीएसटी = रु. २२४२/-
क्रमांक	क्र. एचओ/२७४९/ईएनठी दि. १९.१२.२०२२
अर्ज विक्री कालावधी	दि. २२.१२.२०२२ पासून दि. २६.१२.२०२२ सकाळी ११ वा. ते ४. वा. पर्यंत
अर्ज स्वीकारण्याचा दिनांक	दि. २२.१२.२०२२ पासून दि. २६.१२.२०२२ सकाळी ११ वा. ते ४ वा. पर्यंत
संकेतस्थळ	https://portal.mcgm.gov.in
अर्ज मिळण्याचे व स्विकारण्याचे ठिकाण	प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ऐ.जी.बी. बृमपा कान, नाक, घसा रुग्णालय महर्षि दिधची मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१
संपर्क	प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ऐ.जी.बी. बृमपा कान, नाक, घसा रुग्णालय महर्षि दिधची मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१
संपर्क दुरध्वणी क्रमांक	२२०४२५२६, २२०४३३२२ विस्तारित क्र. ११८

सही/-प्रमुख वैद्यकीय अधिकारी

पीआरओ/२३१६/एडीव्ही./२०२२-२३

सेठ ऐ.जी.बी. बुमपा कान, नाक, घसा रुग्णालय

जेथे जेथे पाणी साचते, तेथे तेथे डासांचे फावते



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED CIN: L67200MH1937PLC002622 Regd. Office: Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai- 400 001 Tel: 022-66658282 Fax: 022-66657917 E-mail: <u>ticl@tata.com</u>

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules), as amended from time to time, the Company is mandated to transfer all the shares, in respect of which dividends have not been claimed for seven consecutive years or more to the demat account of IEPF Authority. However, the Company will not transfer such shares to Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

As per SEBI circular dated November 3, 2021 and December 14, 2021 outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant.

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address, whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority requesting them to claim their dividend amount latest by 6th April, 2023. The Company has also published the Notices in Business Standard and Navshakti respectively to that effect. The Company has also uploaded on its website: www.tatainvestment.com under Investor Information section, the details of such shareholders whose shares are liable to be transferred to the

The concerned shareholders are requested to verify the details of their unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company / Corporate Action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account pursuant to the Rules.

The Company shall take necessary steps to transfer the concerned shares held by such shareholders in physical or demat form to the Demat account of IEPF Authority after 6th April, 2023 in accordance with the notification dated 13th October, 2017 and General Circular No. 12/2017 dated 16th October, 2017 issued by the Ministry of Corporate Affairs. The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares would also be transferred to the IEPF Authority.

The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and all future benefits thereof credited to the account of IEPF Authority. In case the concerned shareholders wish to claim the said shares along with the benefits after transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e., www.iepf.gov.in. The link of the e-Form IEPF-5 is also available under the Investor Information section on the website of the Company at www.tatainvestment.com. For further information/ clarifications, Shareholders may communicate to the Company's Registrar & Transfer Agent- TSR Consultants Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Tel:+91 22-810 811 8484, Fax: +91 22 6656 8494, Email: <u>csg-unit@tcplindia.co.in</u>, Website: <u>www.tcplindia.co.in</u>

For Tata Investment Corporation Limited

Mumbai December 21, 2022

AnniAnac

Manoj Kumar C V **Chief Financial Officer and Company Secretary** (Nodal Officer)

Kotak Mahindra Bank Limited

Location Sub-Location Gross Wat

KotakKotak Mahindra Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097 www.kotak.com

AUCTION-NOTICE

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank. The open auction of the above mentioned gold ornaments would be held at :-

Date: 29/30/31-DEC-2022 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises

GLN2197520 GLN2163621 GLN2336328 GLN233638 GLN233638 GLN233638 GLN2316169 GLN2060090 GLN221549 Nandini Pankaj Agnihotri Maharashtra Mahara	ApplApac Party Name		State	Location	Sub Location	Gross Wgt	
GLN2338538 Aashish Jayantilal Adhyaru GLN2316169 Swapnil Mohan Chavan Maharashtra Andherise Ghatkopare GLN2060090 Nandini Pankaj Agnihotri Maharashtra GLN2221549 Nadir Nasim Khan Arusashtra GLN2221549 Nadir Nasim Khan Maharashtra GLN2336329 GLN2336329 GLN2336329 GLN2320320 GLN2320320 GLN2320320 GLN2320320 GLN23227790 GLN23227790 GLN2232769 Hitesh Shantilal Engineer GLN2229209 GLN2332769 GLN2213268 Abhay S Naik Maharashtra GLN2169837 GLN2175219 Amit Trivedi Maharashtra GLN2192356 Amit Trivedi Maharashtra GLN2192356 GLN2192356 GLN2294594 GLN2284774 GLN2294794 GLN2284774 GLN2243620 Ahmed Imamuddin Shaikh GLN2224660 Ahmed Imamuddin Shaikh GLN2224669 Ahmed Imamuddin Shaikh GLN2224669 Ahmed Imamuddin Shaikh GLN2234017 GLN22375 GLN22375 GLN22375 Salma Rafik Shaikh Maharashtra GLN22340813 Ahmed Imamuddin Shaikh Maharashtra GLN2193375 Salma Rafik Shaikh Maharashtra GLN22340839 GLN2284774 Almed Imamuddin Shaikh Maharashtra GLN22340839 GLN2284774 Almed Imamuddin Shaikh Maharashtra GLN2234083 Alma Rafik Shaikh Maharashtra GLN22340839 GLN22375 Salma Rafik Shaikh Maharashtra GLN22340834 Shehnaz Shaikh GLN22340813 Almed Imamuddin Shaikh Maharashtra GLN22340839 GLN22375 GLN22375 Salma Rafik Shaikh Maharashtra GLN22340839 GLN2284774 Almed Imamuddin Shaikh Maharashtra GLN22340839 GLN22375 GLN22375 Salma Rafik Shaikh Maharashtra GLN22340839 GLN22375 GLN223037 GLN2234084 Shehnaz Shaikh Maharashtra GLN2234084 Shehnaz Shaikh Maharashtra GLN22340839 GLN22375 GLN2234084 Shehnaz Shaikh Maharashtra Glnatkopare Ghatkopare		GLN2197520	Shivpujan Kedar Yadav	Maharashtra	Andheri	Ghatkopare	16.57
GLN221549 GLN221549 GLN2236329 GLN2336329 GLN2330320 GLN2330320 GLN2336369 GLN2227790 GLN232769 GLN2232030 GLN2232030 GLN223269 GLN2332769 GLN2232769 GLN223268 GLN2163440 GLN2163440 GLN2163637 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2192356 GLN219356 GLN2284774 Ahmed Imamuddin Shaikh GLN216569 GLN2284774 Ahmed Imamuddin Shaikh GLN2284774 Ahmed Imamuddin Shaikh GLN2284774 Ahmed Imamuddin Shaikh GLN22241679 GLN2221679 GLN22375 GLN2132548 GLN223275 GLN2132548 GLN2224560 GLN223756 GLN223756 GLN2297616 GLN2224560 GLN223756 GLN223756 GLN223756 GLN2297616 GLN2224560 GLN2243213 Manish Mathew Maharashtra GLN2224560 GLN2284503 Maharashtra Maharas		GLN2153621	Girish Kisan Karande	Maharashtra	Andheri	Ghatkopare	14.32
GLN2261549 GLN221549 GLN2168909 GLN2303200 GLN2303200 GLN2327790 GLN2327790 GLN232769 GLN2213268 GLN2163440 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2132568 GLN216569 GLN222750 GLN223769 GLN223769 GLN223769 GLN223368 GLN2163440 GLN2168937 GLN224560 GLN224474 Ahmed Imamuddin Shaikh GLN224679 GLN224679 GLN224560 GLN224679 GLN24674 GLN224678 GLN24674 GLN24		GLN2338538	Aashish Jayantilal Adhyaru	Maharashtra	Andheri	Ghatkopare	65.75
GLN2221549 GLN236329 GLN2336329 GLN2320300 GLN1956961 GLN2227790 GLN223200 GLN2332769 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN223200 GLN2332769 GLN2213268 GLN2213268 GLN2163440 GLN2169837 GLN2213268 GLN2163440 GLN2169837 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2193256 GLN2394594 GLN2394594 GLN2394594 GLN2394594 GLN2394594 GLN2394594 GLN2294774 GLN21726569 GLN2231769 GLN2231769 GLN233017 GLN2175219 GLN2132368 GLN2366201 Amit Trivedi GLN22940813 GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN223137 GLN2154077 GLN2243213 GLN236500 GLN2394594 GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN2224560 GLN2297616 GLN2297616 GLN2297616 GLN2289639 GLN239630 GLN239630 GLN23975 GLN2370209 GLN23975 GLN2183017 GLN2243213 GLN2237600 GLN2243213 GLN2243213 GLN2243213 GLN224368 GLN224368 GLN224368 GLN224368 GLN224368 GLN224374 GLN23975 GLN2370209 GLN2319963 GLN2370209 GLN2319963 GLN2370209 GLN2319963 GLN2340813 GLN2243213 Manish Mathew Maharashtra Maharashtr		GLN2316169	Swapnil Mohan Chavan	Maharashtra	Andherisep	Ghatkopare	35.16
GLN2168909 GLN2336320 GLN2363203 GLN1956961 GLN2227790 GLN2227790 GLN2237269 GLN22329209 GLN22329209 GLN223268 GLN233268 GLN213268 GLN2213268 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN229209 GLN229209 GLN22356 GLN2175219 GLN2192356 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN229209 GLN229209 GLN22356 GLN2175219 GLN2192356 GLN229209 GLN229356 GLN2094594 GLN2196509 GLN2094594 GLN2094594 GLN2094594 GLN2094594 GLN219356 GLN229375 GLN2360201 GLN229375 GLN2360201 GLN		GLN2060090	Nandini Pankaj Agnihotri	Maharashtra	Andherisep	Ghatkopare	81.48
GLN2336329 GLN230320 GLN23696161 GLN1966961 GLN2227790 GLN232769 GLN2232769 GLN229209 GLN2213268 GLN2163440 GLN2169837 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2175219 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN21938998 GLN2370209 GLN219313 GLN2340813 GL		GLN2221549	Nadir Nasim Khan	Maharashtra	Boisar	Ghatkopare	56.82
GLN2320320 GLN1956961 GLN2227790 GLN2332769 GLN2232090 GLN2332769 GLN223268 GLN2213268 GLN2163440 GLN2163440 GLN2163440 GLN2192356 GLN2199356 GLN294594 GLN2199356 GLN294594 GLN2192376 GLN2243213 GLN2332769 GLN2332769 GLN2332769 GLN2243213 GLN2163440 GLN2163440 GLN2163440 GLN2169837 GLN2163440 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2163440 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2169837 GLN2192356 GLN2245219 GLN216340 GLN2192356 GLN2245219 GLN216340 GLN216340 GLN2192356 GLN2284774 GLN2340813 Ahmed Imamuddin Shaikh GLN2340813 Ahmed Imamuddin Shaikh GLN2370209 GLN221679 GLN22313 GLN2366201 GLN2243213 GLN2366201 GLN2243213 GLN2368201 GLN2243213 GLN2368201 GLN236201 GLN2243213 GLN2368201 GLN2243213 GLN2368201 GLN2368201 GLN2368201 GLN2243213 GLN2368201 GLN23682		GLN2168909	Aruna Ramesh Jagtap	Maharashtra	Boisar	Ghatkopare	94.20
GLN1956961 GLN2227790 GLN2232769 GLN2229209 GLN2213268 GLN2213268 GLN2213268 GLN2213268 GLN2213268 GLN2213268 GLN22169837 GLN2169837 GLN2169837 GLN2169837 GLN2169837 GLN2192356 GLN2224774 GLN22340813 GLN224774 GLN22340813 GLN2243213 GLN22340813 GLN2234081		GLN2336329	Ranvijay Ramlolarkh Singh	Maharashtra	Boisar	Ghatkopare	
GLN2227790 GLN2332769 GLN2239209 GLN2239209 GLN2239209 GLN223268 GLN2163440 GLN2163440 GLN2163440 GLN2163470 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN2163494 GLN216369 GLN2192356 GLN2192375 GLN2192375 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN22313 GLN2236201 GLN22375 GLN2183017 GLN22375 GLN2183017 GLN22375 GLN2183017 GLN2243213 Manish Mathew Maharashtra Malad Maharashtra Malad Ghatkopare Ghatkopare Maharashtra Malad Ghatkopare Ghatko		GLN2320320	Mohammedestiyek Nurul Hasan Khan	Maharashtra	Borivali	Ghatkopare	20.25
GLN232769 Hitesh Shantilal Engineer GLN2229209 Divya Shrinivas Nayak GLN2213268 Abhay S Naik GLN2163440 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 32.49 GLN2169837 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 131.76 GLN2169837 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 131.76 GLN2175219 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 16.00 GLN2192356 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 16.00 GLN2192356 Amit Trivedi Maharashtra Lowerparel Ghatkopare 16.00 GLN2192356 GLN2198998 Glnmay Rajesh Lokhande GLN2284774 Ahmed Imamuddin Shaikh GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN2370209 Anand Chandrappa Begar GLN2183017 GLN243213 Manish Mathew Maharashtra GLN219375 GLN219375 GLN219375 Salma Rafik Shaikh GLN2154077 Avinash Ashok Jadhav GLN2193548 GLN2132548 GLN2132548 GLN2297616 GLN2280839 GLN2280839		GLN1956961	Minal L Karpe	Maharashtra	Kandivali	Ghatkopare	229.88
GLN2229209 GLN2213268 GLN2213268 GLN2163440 GLN2169837 GLN2169837 GLN2175219 GLN2175219 GLN2175219 GLN2192356 GLN2192375 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2221679 GLN2234313 GLN22375 GLN2340813 GLN2370209 GLN22370209 GLN22375 GLN2133017 GLN2234313 GLN2132355 GLN2154077 GLN2243213 GLN2154077 GLN2164077 GLN2164074 GLN		GLN2227790	Santosh Kumar Mohapatra	Maharashtra	Kandivali	Ghatkopare	46.82
GLN2213268 GLN2163440 GLN2169837 GLN2169837 GLN2175219 GLN2175219 GLN2192356 GLN2094594 GLN2094594 GLN2198398 GLN2284774 GLN2366201 GLN236201 GLN2221679 GLN2370209 GLN219307 GLN2193307 GLN223168 GLN2370209 GLN219307 GLN2193307 GLN223168 GLN236201 GLN2366201 GLN236201 GLN23620		GLN2332769	Hitesh Shantilal Engineer	Maharashtra	Kandivali	Ghatkopare	95.06
GLN2163440 GLN2169837 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN219356 GLN1726569 GLN1726569 GLN1998998 GLN2284774 GLN2340813 GLN2243213 GLN221679 GLN2243213 GLN2243213 GLN2192375 GLN2283017 GLN2294301 GLN2243017 GLN2244500 GL		GLN2229209	Divya Shrinivas Nayak	Maharashtra	Kandivali	Ghatkopare	
GLN2169837 GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN1726569 GLN1726569 GLN1998998 GLN2284774 GLN2340813 GLN2340813 GLN2366201 GLN22366201 GLN22366201 GLN223679 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2192375 GLN2224460 GLN2224560 GLN2224750 GLN2200373 GLN2200373 GLN2200373 GLN2200373 GLN2364 GLN2200373 Amit Trivedi Maharashtra Maharashtra Lowerparel Chatkopare Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Malad Ghatkopare 70.45 Ghatkopare 70.45 Ghatkopare 70.45 Ghatkopare 70.45 Ghatkopare Ghatkopare Amit Trivedi Maharashtra Mahar		GLN2213268	Abhay S Naik	Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN2175219 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2192356 GLN2198998 GLN2198998 GLN2284774 GLN2340813 GLN2340813 GLN2366201 GLN2366201 GLN2370209 GLN2370209 GLN234775 GLN2132548 GLN21824775 GLN2182365 GLN2183017 GLN2243213 GLN218245 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2192375 GLN22244560 GLN2224373 Balram D Maharana Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare GLN2200373 GLN2200373 Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Ghatkopare Ghatkopare Ghatkopare Ghatkopare Avinash Ashok Jadhav Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Ghatkopare Maharashtra Vasai Ghatkopare Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 Ghatkopare 73.45 Ghatkopare 73.45 Ghatkopare 73.46 Ghatkopare 73.47 Ghatkopare 73.46 Ghatkopare 73.47		GLN2163440	Amit Trivedi	Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN2192356 GLN2094594 GLN1726569 GLN1726569 GLN198998 GLN2284774 GLN2340813 GLN2366201 GLN2221679 GLN2370209 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2244747 GLN22049634 GLN2244747 GLN22049634 GLN2244747 GLN22049634 GLN22244560 GLN22244560 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN220373 Balram D Maharana Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare 7.02 GABTOPAT Avinash Ashok Jadhav Maharashtra Vasai Ghatkopare 7.02 Ghatkopare 7.15 Ghatkopare 49.32 Ghatkopare Adnarashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare 7.02 Ghatkopare 7.04 Ghatko		GLN2169837		Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN2094594 GLN1726569 GLN1726569 GLN1989998 GLN2284774 GLN2340813 GLN2340813 GLN221679 GLN221679 GLN22133017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183018 GLN2234548 GLN2297616 GLN2280839 GLN22097616 GLN2280839 GLN2081956 GLN2280839 GLN2081956		GLN2175219		Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN1726569 GLN1998998 GLN284774 GLN2340813 GLN2340813 GLN221679 GLN221679 GLN2310809 GLN2370209 GLN2243213 GLN2132458 GLN2154077 GLN2154074 GLN		GLN2192356		Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN1998998 GLN2284774 GLN2340813 GLN2340813 Ahmed Imamuddin Shaikh GLN2366201 Ahmed Imamuddin Shaikh GLN2366201 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2183017 GLN2343213 GLN2192375 GLN22247616 GLN22247616 GLN2241747 GLN22247600 GLN2241747 GLN220373 GLN2244747 GLN220373 GLN220373 Chinmay Rajesh Lokhande Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare 73.41 Ghat				Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN2284774 GLN2340813 GLN2366201 GLN2366201 GLN2370209 GLN2370209 GLN2183017 GLN2243213 GLN23792375 GLN2183017 GLN2243213 GLN2182375 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2243213 Manish Mathew Maharashtra Malad Ghatkopare Maharashtra Miraroad Ghatkopare Ghatkopare GlN2049634 GLN21820500 GLN2049634 GLN2160279 GLN2049634 GLN2119963 GLN2119963 GLN22244560 GLN22244560 GLN22244560 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN22244500 GLN2224560 GLN2224750 GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Maharashtra Vasai Ghat				Maharashtra	Lowerparel	Ghatkopare	
GLN2340813 GLN2366201 GLN221679 GLN221679 GLN221679 GLN22183017 GLN2243213 GLN2370209 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183017 GLN2183018 GLN2192375 GLN2183017 GLN2183018 GLN2183019 GL					Lowerparel		
GLN2366201 GLN221679 GLN221679 GLN2370209 GLN2370209 GLN2243213 GLN2243213 GLN2183017 GLN2183017 GLN2243213 GLN2183075 GLN22297616 GLN2280839 GLN21830839 GLN22830839 GLN22830839 GLN21830839 GLN22830839 GLN28				Maharashtra	Mahimwest		
GLN2221679 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN2370209 GLN23243213 GLN2192375 GLN2297616 GLN2280839 GLN219966 GLN2280839 GLN219963 GLN2241747 GLN2224560 GLN2241747 GLN2200373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN21020279 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 GLN220373 Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare				Maharashtra			
GLN2370209 GLN2183017 GLN2243213 GLN2192375 GLN219248 GLN219247616 GLN2280839 GLN2280839 GLN2280839 GLN2280839 GLN2280839 GLN2280839 GLN2280839 GLN219260 Vijay Laxman More GLN2049634 GLN2199634 GLN2119963 GLN2119963 GLN2119963 GLN2119963 GLN2119963 GLN22244560 GLN2224560 GLN2224760 GLN220373 Balram D Maharana Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare 73.41 Ghatkopare 74.41 Ghatkopare 75.41 Ghatkopare							
GLN2183017 GLN2243213 GLN219375 GLN219375 GLN2154077 GLN2154077 GLN22376 GLN219297616 GLN2280839 GLN2280839 GLN21820500 GLN2049634 GLN2049634 GLN2160279 GLN2049634 GLN2160279 GLN2049634 GLN2160279 GLN2049634 Vijay Laxman More Maharashtra Vasai Ghatkopare Maharashtra Vasai Ghatkopare							
GLN2243213 GLN2192375 GLN2192375 GLN2154077 GLN2154077 GLN2132548 GLN219237616 GLN2297616 GLN2280839 GLN21602500 GLN2081956 GLN2280839 GLN21602500 GLN2081956 GLN2199634 GLN2199634 GLN2199634 GLN219963 GLN2119963 GLN2160279 GLN224560 GLN224560 GLN224560 GLN2244500 GLN220373 Balram D Maharana Maharashtra Maharashtra Maharashtra Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare Vasai Ghatkopare 73.41 GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2192375 GLN2154077 GLN2132548 GLN2154077 GLN232548 GLN2132548 GLN2297616 GLN2280839 GLN2280839 GLN280839 GLN280839 GLN280809 GLN280839 GLN28083							
GLN2154077 GLN2132548 GLN2297616 GLN2297616 GLN2280839 GLN2280839 GLN280839 GLN2808089 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280839 GLN280808							
GLN2132548			=				
GLN2297616 Dhara Nemish Mehta Nikkoo Kumar Maharashtra Miraroad Ghatkopare GLN2280839 Sangeeta Sathe Maharashtra GLN1820500 GLN22049634 Shehnaz Shaikh Maharashtra GLN2160279 Madan Mahesh Pathak GLN2119963 Vinod Rajendra Sharma GLN2224560 Vilas Gulabrao Pawar GLN2224450 Shivam Shyamshankar Tiwari GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 GLN2200373 Maharana Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 Ghatkopare 73.41 Ghatkopare 73.							
GLN2280839 Nikkoo Kumar Maharashtra Miraroad1 Ghatkopare 40.40 Sangeeta Sathe Maharashtra Santacrz-e Ghatkopare GLN2081956 Shehnaz Shaikh Maharashtra GLN2160279 Madan Mahesh Pathak Maharashtra GLN2119963 Vinod Rajendra Sharma Maharashtra GLN2244560 Vilas Gulabrao Pawar GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari GLN220373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2081956 Sangeeta Sathe Maharashtra Santacrz-e Ghatkopare 37.02 GLN2049634 Shehnaz Shaikh Maharashtra GLN2160279 Madan Mahesh Pathak Maharashtra GLN219963 Vinod Rajendra Sharma GLN224560 Vilas Gulabrao Pawar Maharashtra Vasai Ghatkopare 32.23 GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari GLN220373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN1820500 Vijay Laxman More Maharashtra Santacrz-e Ghatkopare 37.02 GLN2049634 Shehnaz Shaikh Maharashtra Vasai Ghatkopare 32.23 GLN2160279 Madan Mahesh Pathak Maharashtra Vasai Ghatkopare 80.24 Vinod Rajendra Sharma Waharashtra Vasai Ghatkopare 73.41 GLN2244560 Vilas Gulabrao Pawar Maharashtra Vasai Ghatkopare 80.42 GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2049634 Shehnaz Shaikh Maharashtra Vasai Ghatkopare 32.23 GLN2160279 Madan Mahesh Pathak Maharashtra Vasai Ghatkopare 80.24 GLN2119963 Vinod Rajendra Sharma Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 GLN2244560 Vilas Gulabrao Pawar Maharashtra Vasai Ghatkopare 80.42 GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari Maharashtra Vikhroli Ghatkopare 21.27 GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2160279 Madan Mahesh Pathak Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 GLN224560 Vilas Gulabrao Pawar GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari GLN220373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2119963 Vinod Rajendra Sharma Maharashtra Vasai Ghatkopare 73.41 GLN2224560 Vilas Gulabrao Pawar Maharashtra Vasai Ghatkopare 80.42 GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2224560 Vilas Gulabrao Pawar Maharashtra Vasai Ghatkopare 80.42 Shivam Shyamshankar Tiwari GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2241747 Shivam Shyamshankar Tiwari Maharashtra Vikhroli Ghatkopare 21.27 GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							
GLN2200373 Balram D Maharana Maharashtra Vikhroli Ghatkopare 36.01							

Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs on 28-12-2022 by 4pm before auction day at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bloders.
The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account.
For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr.Affan Parkar-9769893241



Palghar branch, Thane Zone: - Vairaya Building, Manor Road, Palghar-401 404, MF ■ E-mail: brmgr195@mahabank.co.in, bom195@mahabank.co.in Head Off.: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411 005, Maharashtra

[Refer Rule - 8 (1)] **POSSESSION NOTICE** (For Immovable Property) WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Bank Of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financi Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice dated 08.09.2022 calling upon the borrower. Mrs. Shivani Rahul Singh & Mr. Rahul Nirpat Singh to repay the amount mentioned in the notice Term loan ₹ 43,31,119/- + otl legal expenses not debited in the account at present within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has **take possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with Rul

8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 19th day of December of the year 2022. The borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank Of Maharashtra for an amount Term loan ₹ 43,31,119/- + other legal expenses not debited in the accoun

at present within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset

Description of the Movable / Immovable property

Flat No. 703, 7th floor, Prabhakar Co-operative Society Ltd., At Jangid Estate, Near Vijay Park and St. Paul School

Mira Road (E), Dist. Thane-401 107 admeasuring 409 sq. ft. (CA) in the name of Smt. Shivani Rahul Singh.

Chief Manager / Asst.Gen. Manager & Authorized Officer, FOR BANK OF MAHARASHTRA

TSB State Bank of India Branch - Stressed Assets Management Branch — II Branch - Stressed Assets Management Branch - II , Raheja Authorised Officer's Details:-Chambers, Ground Floor, Wing –B, Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai 400021 Tel No:022-41611403, Mob:- 9285553025

Landline No. (Office):- 022-41611402 Appendix-IV-A (See Proviso to rule 8(6))

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following property/ies u/s 13(4) of the SARFAESIAct.

Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS" and on the

terms and conditions specified hereunder. Name of Borrower(s) Name of Guarantor(s) Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Solo M/s Satwik Drugs REGISTERED OFFICE :- A/401 4TH FLOOR &B/301, Mastermind III, Royal Palm Estate, Aarey milk colony Goregaon East Mumbai 400065 Personnel Guarantors Rs. 14.43.09.402.54 as on . Shri.Kirti Kanakia 31.12.2022 + interest thereof w.e.f. 13.11.2010 + expenses

. Shri.Nikunj Kirti Kanakia

Taluka &	Dist:Karnataka	.oa B.aa.		•	
Name of The Unit	Description of property/ies	Date & Time e-Auction:	of Reserve Price / (EMD) / Bid Increment Amount	Date and time for submission of EMD and request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc.	Date & Time of Inspection property
M/s	Lot no. 1	Date:-	Reserve Price	On or before	04.01.2023
Satwik	Land at 51-B,51-C,78-B kolhar	10.01.202	Rs. 5.74 crore	09.01.2023	from 11.30
Drugs	Industrial Area Bidar Taluka &	Time:-	Below which the	before 4.30 p.m.	a.m. to 4.00
	District: Karnataka	11.00 a.m.			p.m.
	admeasuring 16100 sq. mtrs.and building constructed	04.00 pm. with unlimite	ed (FMD)		Contact Person –
	thereon admeasuring 44403 sq.mtrs. (plot no 51-B and 51-	extensions	of I 10% of the Reserve Price		Bharati
	C Lease hold (Lease expired)	10 Minutes	i. e. Rs 57.40 Lakhs		Musale
	and 78-B freehold Land	each	Bid Increment Amount		Mobile No. –
			Rs1.00.000/-		9167407127

*CARE : It may be noted that, this e-auction is being held on "As is where is basis" and "As is what is basis STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SAREAESLACT

The Borrowers / Guarantors are hereby noticed that the property will be auctioned and recovered with interest and cost from you.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's rebsites: www.sbi.co.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.

Date :22.12.2022 Place: Mumbai Authorized Officer State Bank of India



UNIT OFFICE: 78B.Kolhar Industrial Area Bidar

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

> [Under Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** (Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Mogaveera Co-operative Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (the said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to the below mentioned borrowers, guarantors to repay the amount mentioned in the notice plus further interest as mentioned below within 60 days from the date of the said notice. The borrower(s)/guarantors, having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrower(s), guarantors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred or him under Section 13(4) of the said Act, read with rule 8 of the said rules on the under mentioned date. The borrower(s)/secured debtors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd., Mumbai.

No.	Sureties	Date of Demand Notice & Outstanding Amount	Possession	Properties & owner(s) of the Secured Asset(s)
1	M/s. Static Electricals & Engineers Services (Prop : Mr. Raju Dhanaji Chavan) Mr. Raju Dhanaji Chavan - Borrower & Mortgagor Ms. Sapna Nalin Bodke Mr. Pravin Kolte Mr. Sandeep Uttam Chavan -Sureties	17/08/2022 & Rs. 36,40,205.33 (as on 30/06/2022 with further interest from	20.12.2022	Flat No. 3, Ground Floor, Shree Ganesh CHS Ltd., Building No. 14, Unnati Housing Scheme, Sector 19 A, Ulwe Tal. Panvel, Dist- Raigad-410206 owned by Mr. Raju Dhanaji Chavan
1	Mr. Ramhari Tukaram Godase - Borrower & Mortgagor Mr. Linga Bhagwan Kolekar Mr. Bharat Appaso Mali - Sureties	Rs. 7,94,109.83 (as on		Flat No. 4, Ground Floor, Vinayak Complex, Palekhurd, Chindram Road, Panvel, Dist. Raigad-410 208 owned by Mr.Ramhari Tukaram Godase

Dated: 20.12.2022 Place : Mumbai

Sd/-**Authorised Officer**

AXIS BANK LTD. MIDC, Airoli Knowledge Park, Mugulsan Road

Rule 8(1)

Possession Notice
(For Immovable Properties)

Airoli, Navi Mumbai - 400708. Read. Office: Trishul. Opp. Samartheswar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006.

Central Office - Gigaplex, NPC-1, 3rd Floor,

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Axis Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued **Demand** Notices on the dates mentioned below calling upon the following Borrowers / Mortgagors, to repay the amount: entioned in the notices and as per described below within 60 days from the date of the said Notice

The Borrowers / Co-Borrowers having failed to repay the amount notice is hereby given to the Borrowers / Co Borrowers/Mortgagors and other mentioned herein below in particular and the Public in general that the undersigned has **taken Symbolic Possession** of the properties described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 6 & 8 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 on the dates mentioned below, and is now in the possession of the undersigned.

The Borrowers / Co-Borrowers / Mortgagors in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Axis Bank Ltd.** for the amounts mentioned herein below and future interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Jor.		Uutstanding Amount	Bomana monoc			
No.	Director /Mortgagor / Guarantor	in Rs.	Date of Possession			
1	1. Abu Suhail Abdul Karim Kazi 2. Shabeena Kazi Residing At - Flat No. 304, on the Third	Lakhs Seventy Five Thousand Nine	29/07/2022			
	Floor, of the building known as "Ashiyana Apartment", Bunder Road, Near WIT Centre, Kumbhar Wada, Old Panvel, Panvel, Dist. Raigad- 410206.	28/07/2022 (including interest applied till	15/12/2022			
	Details of Mortgaged Property: Flat No. 304, on the Third Floor, of the building known as "Ashiyana Apartment", on the land bearing Survey No. 221/A, 221/A-1, 221/A-2 Final Plot No. 518 which is known as Plot No. 3 situated at Village-Panvel, Bunder Road, Near Wit Centre, Kumbhar Wada, Old Panvel, Panvel, Dist. Raicad- 410206. Bounded as On or Towards East : - Approach Road: Or or					

Towards West: - Custom Road; On or Towards North: - Najam Apartment Plot No. 2; On or Towards South Custom Rroad. Area Admeasuring: - 420 Sq.Ft.Carpet Area 1. Bharat Paras Shah 2. Naomi Shah Residing Rs. 17,80,192/- (Rupees

At - Suraj Res. Plat No. 601, Plot No.15, Lakhs Eighty Thousand One Hundred Sec.10E, D-Mart, Kalamboli, Raigad-410218. And Also At Sb/3-3, B-Wing, Geetanjali, Soc., CIDCO Colony Sec-10, Gurudvara Kalambol value only) plus further interest (at contractual 410218. And Also At Flat No. 6C-402, on the Fourth Floor, in the building named "Balaji Residency Complex" of Village- Hedutane, Near Talaja Raijway Station Near/Valan Village Taluka 15/12/2022 Taloja Railway Station, Near Valap Village, Taluka Panvel, Dist. Raigad- 410206.

Details of Mortgaged Property: Flat No. 6c-402, on the Fourth Floor, in the building named "Balaji Residency Complex" on the land bearing Gut No. 1, Hissa No. 1 + 2, Gut No. 2, Hissa No. 1 to of Village Hedutane, Near Taloja Railway Station, Near Valap Village, Taluka- Panvel, Dist. Raigad 410206. Admeasuring 23.018 Sq.Mtrs. Carpet Area.

- 1			
1	3	1. Rajat Mukherjee 2. Mrs.Tapati Mukherjee	Rs. 1,64,15,454/- (Rupees One Crore
-		Residing At - Post Box :61495, Dubai F605,	Sixty Four Lakhs Fifteen Thousand Four
-		Sharjah Main City, United Arab, Dubai, Emirates-	∣Hundred Fifty Four Only) as on ⊢
-		61495. And Also At Flat No. 602 and 702e,	
-		Duplex, on the Sixth and Seventh Floor, in the	
-		E- Wing, in the building named as "Kukreja	
-		Estate" situated at Plot No. 36, Sector- 11, Cbd	
1		Belapur, New Bombay - 400614. And Also At	
-		Flat No. 31, Progressive Arcade-B, Plot No. A-94,	
1		95, Diwalapada, Sec-14, CBD Belapur, Navi	
- 1	1	Mumbai-400064	

Details of Mortgaged Property: Flat No. 602 And 702e, Duplex, on the Sixth and Seventh Floor, in the E-Wing, in the building named as "Kukreja Estate" situated at Plot No. 36, Sector- 11, CBD Belapur, New Bombay - 400614. Area **Bounded** As On or towards the **North** By Plot No. 37, On or towards the **South** By Plot No. 34 & 35, On or towards the **West** By 30' Wide Road; On or towards the **East** By Plot No. 30 Admeasuring: - 1151 Sq. Ft. Carpet Area

Date: 15/12/2022 Place: Airoli, Navi Mumbai

Authorised Officer, Axis Bank Ltd.

29/07/2022

15/12/2022

Union Bank A GOVT, OF INDIA UNDERTAKING OF India

Asset Recovery Management Branch 21, Veena Chamber, Mezzanine Floor

Dalal Street, Fort, Mumbai- 400 023 POSSESSION NOTICE [Rule-8(1)] [For Immovable Property

Whereas The undersigned being the Authorised Officer of **Union Bank of India**, G-5, Poonam Residency, Building 99/100, Shanti Park, Mira Road, Mira Road (E), Dist. Thane under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 10.09,2018 calling upor the borrowers **Mr. Sanjay S. Shukla** to repay the amount mentioned in the notice heing Rs. 45.22.296/- (Rupees, Forty Five Lakhs Twenty Two Thousand Two Hundred Ninety Six Only) within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under sub-section(4) of Section 13 of the Act read with Rule 8 o the Security Interest (Enforcement)Rules, 2002 on this the 20th December 2022 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, G-5, Poonam Residency, Building 99/100, Shanti Park, Mira Road, Mira Road (E), Dist. Thane for an amount of being Rs. 45,22,296/- (Rupees Forty Five Lakhs Twenty Two Thousand Two Hundred Ninety Six Only) and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of the

Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset/s.

Detail of Secured Asset:
Flat No.704, 7th Floor, C Wing, Ashley Garden CHSL., Near Mayors Bunglow,

Kanakia, Mira Road (E.), Dist. Thane admeasuring 53.41 sq. mtr. Carpet area as per Agreement for sale

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public at large on behalf of my clients who have negotia and agreed to purchase and acquire from 1) DR. LAXMAN NINGAPPA KHYADE AND 2) DR. RAJESHWARI LAXMAN KHYADE being owners and exclusively and absolutely n use and possession of the Flat and the Car Parking Space and entitled to the said Shares described in the schedule hereunder written and all its right title interes

Any person/s including an individual, a Hindu undivided family, a company, banks financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any claim or demand in to over upon the said share, the said flat, the said Car Parking Space and/or the said documents and/or other documents of title and/or otherwise by way of sale, agreement, commitment, attachment, exchange, mortgage, charge, encumbrance, gift, trust, bequest, inheritance, possession, residence, lease leave and licence, lien, easement, maintenance, covenant or otherwise of any nature whatsoever and howsoever and/or otherwise for any reason has any objection to the said sale and transfer by them in favour of my clients is hereby required to intimate the same in writing to the undersigned at the address 8, Oriental Business Centre, 14 Rajabahadur Mansion, Near BSE, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai- 400 001 within 14 days from the date of publication hereof with supporting documents, failing which the same will thereafter not be entertained and the said sale and transfer shall be proceeded with and completed in favour of my clients without regard or reference to any such claim demand or objection which will be treated/considered/deemed as waived/abandoned/non-existent

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. 1601, admeasuring 61.63 sq. meters carpet area on the 16th Floor in the building known as **"Kinjal Tower"** ("Flat") along with the 1 car parking space No. 1601 on the P-3 Floor ("Car Parking Spaces") together with 10 fully paid up shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 331 to 340 (both inclusive) under Share Certificate No. 32 dated 15th June, 2018 ("Shares") constructed on the land bearing C. S. No 1928 (pt) of Byculla Division situated at 1st Cross Lane, N.M Joshi Marg, Byculla (West), Mumbai-400011 in the Registration District and Subdistrict of Mumbai City.

Mumbai, Dated this 22nd day of December, 2022

PRATIK K SHAH **Advocate High Court**

IPOL

Sd/-Union Bank of India

GP Petroleums

GP Petroleums Limited

CIN - L23201MH1983PLC030372 Regd. Office: 804, Ackruti Star, MIDC Central Road, MIDC, Andheri East, Mumbai 400 093 Tel. No. 022 6148 2500 Fax No. 022 6148 2599 Email: cs.gppl@gpglobal.com

NOTICE
(ATTENTION TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY)
SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO
INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, ransfer and Refund) Rules 2016, as amended from time to time which provides for transfer of dividend remaining unpaid and unclaimed for seven years and transfer of shares, in espect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPF Authority Account.

The Company has already sent communication to specific individual shareholder(s) whose hares are liable to be transferred to IEPF Account. The Company has also uploaded the list of such shareholders on the website of the Company viz. www.gppetroleums.co.in under Investors Section. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 25th March, 2023, the Company shall, with a view of adhering to the statutory requirements, transfer the shares to the IEPF Account by the due date as per the procedure stipulated in the Rules. Please note that No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF Accoun In this connection, please note:

(i) For Members holding shares in Physical Form: The Company would be issuing

duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Account as per Rules and upon such issue, the

original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically

cancelled and be deemed non-negotiable. Details uploaded by the Company on its website shall be the deemed and adequate notice in respect of the issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Account pursuant to the Rules (ii) For Members holding shares in the Demat Form: Their Demat account will be debited

for the Shares liable for transfer to IEPF by way of Corporate Action through depository. The shareholder may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividend to IEPF Account, concerned shareholders are entitled to claim the same from IEPF Authority nitting an online application in e-Form IEPF-5 available on the website of IEPF viz www.iepf.gov.in and sending physical copy of the same form duly signed alongwith supporting documents to the Company at its Registered Office

n case of any query on the subject matter or in order to avoid transfer of Shares to IEPF, concerned shareholders are requested to provide their self-attested KYC documents ike PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof for claiming the Dividend to Company's RTA at M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083, T: 022-49186270,

E: iepf.shares@linkintime.co.in W: www.linkintime.co.in

For GP Petroleums Limited Kanika Sehgal Sadana

Date: 22/12/2022 Place: Mumbai

Company Secretary and Compliance Officer

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kada Marg, Lower Parel, Mumbai – 400013. CIN No. U67190MH2008PLC187552. Contact No. (022) 61827414, (022) 61827375

Possession Notice U/s.14 of The SARFAESI Act, 2002

As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance imited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated as below calling upon the borrowers and Co- Borrowers to repay the amount mentioned in the notice within 50 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, particular and the public, in general, that the Tehsildar/Court Commissioner has taken physica

possession of the property described herein as per Addnl. District Magistrate orders in exercise of the property described herein as per Addnl. District Magistrate orders in exercise of powers on him of the said act and handed over to the undersigned Authorised officer.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured assets.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice.

		Demand Notice	Possession
			Order dated
TCHHL029600	Mr Ramkesh Ram Maurya	As on 15.05.2021,	20.12.2022
0100000989 &	(Borrower)	an amount of Rs.	07.03.2022
	Mrs. AARATI RAMKESH MAURYA,	20,27,690/- & 15.05.2021	01.00.2022
100001082	(Co-Borrower) cured Assets/Immovable Properties		

FIRST SCHEDULE OF THE PROPERTY All the piece and parcel of land bearing Gut No.183 admeasuring 19000 Sq. Mtrs.lying and being situated at Village Kalambhe, Taluka Shahapur and District Thane, within the Registration Distrct and Sub – District of Thane and also with in the limits

Borsheti Kalambhe Gramapanchayat and bounded as per Village Map. SECOND SCHEDULE OF THE PROPERTY Flat No.001, Admeasuring 32.954 Square meters of Carpet area and the RERA carpet Area admeasuring 33.601 Square meters, on the Ground Floor, of the building No.D2, in the Project Knowas "ROYAL CITY-FENNEL" 19.12.2022 10258743 Mr. MOHD SAINUL ANSARI As on 17th May

(Borrower)
Mrs. RAKIBAKHATOON SAINUL 2021, an amount of Rs. Rs. 33,17,350/-24.06.2022 100061220 ANSARI (Co-Borrower) Description of Secured Assets/Immovable Properties: - Schedule - I All that piece and parce

of land bearing Plot No. 49, admeasuring 149,82 Sq.Mts, of the layout land situated at Village Taloja- Panchanand, Sector -20, Taluka Panvel, District Raigad and bounded as follows that is to

say: On or Towards North By: Plot No. 50, South By: Plot No. 48, East By: 15.0' Mtrs Wide Road Schedule of the Property Flat bearing No. 402, on the Fourth Floor admeasuring 43.038 Sq.Mts Built up area (with F.B and C.B) in the Building Known as "SKY HOME" situated at Plot No. 49, Sector-20, Village Taloja-Panchan

100064668	(Co-Borrower)	& 29.12.2021	
CHIN0636000		3085174/-	03.10.2022
100064467 &	(Borrower)	an amount of Rs.	03 10 2022
			17.12.2022
CHHL063600 I	MR. TARANNUM SHABBIR KHAN	As on 20.12.2021	17 12 2022

Description of Secured Assets/Immovable Properties: - Schedule - A All that piece and parce of being Flat No. 303, on Third Floor in "B" Wing, having admeasuring area about 721 Sq. Tis. Carpet Area (which is inclusive of area of balcony) and in the building known as "Sara Paradise" and constructed on Survey No. 13, Hissa No. 4D, admeasuring area about 6420 Sq. Mtrs., situated at village Shirgaon, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane and within the registration, Dist. Thane, Sub-Registration, Dist. Thane and within the limits of Kulgaon – Badlapur Municipal Council

Sd/- Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited



मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद.कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, दूर: (०२२) ४७१८९९९; संकेतस्थळ: <u>www.motilaloswalhf.com</u>, ईमेल: hfquery@motilaloswal.com;

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. असे ज्ञात**) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या खात्यासमोरील नमुद रकमेची परतफेड सद सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीच त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमुद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणतार्ह व्यवहार हा **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** च्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकती/तींचे वर्णन
٤.	एलएक्सपीएएन००३१६–१७००२२८०१ मुकेश धनजीभाई मंडालिया	२०-०४-२०२१ करीता रू. १४०८३९६/-	86-88-8088	फ्लॅट क्र. ३०८, ३रा मजला, देवकृपा अपार्टमेंट, प्लॉट धारक स.क्र. १९४/२२, गाव पुर्णा, तालुका-भिवंडी, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.
۲.	एलएक्सबीओआय००३१७-१८००५४५९९ दयाशंकर राजकुमार झा आणि रूबी दयाशंकर झा	२२-०२-२०२१ करीता रू. १०३७१८०/-	१६-१२-२०२२	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, शुभ अपार्टमेंट, सर्व्हे क्र. ५२/५३/ए/३१, काटकर प्लाझा, राणी शिवगाव रोड, बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१५०१.
ж.	एलएक्सपीएएन००३१६–१७००२९६५५ ओम प्रकाश शिवभद्रा सिंग आणि माधुरी ओम प्रकाश सिंग	२२-०२-२०२१ करीता रू. १८३७८४६/-	१७-१२-२०२२	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, डी विंग, साई कृपा कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. २, पुर्णा गाव, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र- ४०१२०४.
٧.	एलएक्सपीएएन००३१५–१६००१५१३७ शिवमुर्त सिताराम यादव आणि सुशिल शिवमुर्त यादव	१३-१०-२०२२ करीता रू. ११६००४८/-	80-82-2022	फ्लॅट क्र. १०१/ए-विंग, १ला मजला, प्रगती गार्डन बिल्डिंग, गणेश नगर रोड, बोईसर (पश्चिम), रायगड (महा.), महाराष्ट्र ४०१५०१.
ठिका	ण: महाराष्ट्	114:337		सही/

kotak [®] Kotak Mahindra

दिनांक : २२.१२.२०२२

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी,

(मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

नोंद. कार्यालय : २७बीकेसी, सी२७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५१. कॉपोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७. www.kotak.com

लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हमे आणि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची उर्वरित थकबाकीची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे बँकेला भाग पडत आहे.

वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुला लिलाव येथे करण्यात येईल :-

ं भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

देनांकः २९/३०/३१-डिसें.	-२०२२ वेळः स.	११.०० वा.	स्थळः सं	बंधित शाखा आवार	
एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन
जीएलएन१७९५१०४	इम्रान शेख	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	१४५.५८
जीएलएन२३३४७९४	इम्रान शेख	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	२६.६०
जीएलएन२०६१७६२	अविनाश अरुण चव्हाण	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	७२.८०
जीएलएन२२६२४८२	मुरुगन धनपाल कौंडर	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	९६.५०
जीएलएन२२७७२६८	मुरुगन धनपाल कौंडर	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	१२०.४४
जीएलएन२२७८६८३	मुरुगन धनपाल कौंडर	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	१७५.२७
जीएलएन१८१४२०२	प्रमोद ठाकोरलाल जोशी	महाराष्ट्र	अंधेरीकुर्ला	घाटकोपर पू	९१.६३
जीएलएन२१७१६४४	श्वेता संदेश निर्मळ	महाराष्ट्र	बदलापूर	घाटकोपर पू	४१.१५
जीएलएन२२७६४६०	निलेश सखाराम जुवळे	महाराष्ट्र	बदलापूर	घाटकोपर पू	४१.४५
जीएलएन२३५४२४५	दिनेशकुमार यू जैन	महाराष्ट्र	भिवंडी	घाटकोपर पू	१८३.५९
जीएलएन२१७५६२९	प्रमोद दामू माळी	महाराष्ट्र	भिवंडी	घाटकोपर पू	५१.८२
जीएलएन२३८१६२७	शुभम विष्णू पाटील	महाराष्ट्र	भिवंडी	घाटकोपर पू	८८.५३
जीएलएन२२०५७८८	सीताराम शांताराम धुरी	महाराष्ट्र	डोंबिवली	घाटकोपर पू	२७.५६
जीएलएन२२७००१६	किशोर भास्कर पाटील	महाराष्ट्र	डोंबिवली	घाटकोपर पू	४९.७२
जीएलएन२३४५७७९	अब्दुल मोईन अब्दुल नजीर शेख	महाराष्ट्र	घाटकोपर पू	घाटकोपर पू	३७.५२
जीएलएन१७४१६७०	संदिप मधुकर येवले	महाराष्ट्र	घाटकोपर पू	घाटकोपर पू	६८.९६
जीएलएन१८२९४९३	श्वेता सौमिल डेलीवाला	महाराष्ट्र	घाटकोपर पू	घाटकोपर पू	४४.२६
जीएलएन२३७२४२२	विकास प्रभातचंद्र पांडे	महाराष्ट्र	घाटकोपर पू	घाटकोपर पू	३८.८६
जीएलएन१९०१२६९	रोहिणी राहुल वायकर	महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर पू	६३.२५
जीएलएन१९९७१४३	हार्दिक सत्यप्रकाशसिंग ठाकूर	महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर पू	३१.३५
जीएलएन२२३७२१४	मुनीर हमीद सलाटी	महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर पू	१०.१४
जीएलएन२०५८१२०	उर्मिल जयंत शहा	महाराष्ट्र	माटुंगा	घाटकोपर पू	३२.५४
जीएलएन२०६०२६०	उर्मिल जयंत शहा	महाराष्ट्र	माटुंगा	घाटकोपर पू	९६.४२
जीएलएन२१३८२४४	उर्मिल जयंत शहा	महाराष्ट्र	मा्दंगा	घाटकोपर पू	२०.४२
जीएलएन२२०४८९८	डॅस्पेल्ली श्रीकांत	महाराष्ट्र	मा्दंगा	घाटकोपर पू	७४.६५
जीएलएन२३०६६८७	तुकाम्मा हिरालाल गाजरे	महाराष्ट्र	मादुंगा	घाटकोपर पू	६१.३४
जीएलएन१९४९२१४	कीर्ती शरद गांगुर्डे	महाराष्ट्र	माटुंगा	घाटकोपर पू	३०.४९
जीएलएन२१०११३९	सलाहुद्दीन निलजामुद्दीन अन्सारी	महाराष्ट्र	मुलुंड	घाटकोपर पू	२८.११
जीएलएन२१३८६१६	इरफान अब्दुल है खान	महाराष्ट्र	मुलुंड	घाटकोपर पू	22.08
जीएलएन२२६२४३०	इरफान अब्दुल है खान	महाराष्ट्र	मुलुंड मुलुंड	घाटकोपर प्	२१.५०
जीएलएन२०५४२८०	किशोर दगडू भोसले	महाराष्ट्र	<u>मुलुं</u> ड	घाटकोपर पू	१६.३१
जीएलएन२३५१९४७	रिया रवींद्र वायंगणकर	महाराष्ट्र	<u>मुलुं</u> ड	घाटकोपर पू	११५.२१
जीएलएन२२३०४०६	अमोल जयवंत खानविलकर	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर पू	80.93
जीएलएन२००५६८२	रोहित लहू तावरे	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर पू	99.09
जीएलएन२२३१६१४	भारतीअनिल पाटील	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर पू	७१.९६
जीएलएन२३७२३८३	भरत राजेश रोहरा	महाराष्ट्र	ठाणे मीड	घाटकोपर प्	800.30
		- ^		W	

स्वाक्षरी आणि पत्त्याचा परावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्रापस सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. कायदपत्र हस्तांतरणासाठी वयक्तीक बोलीदारांनी सद्धा उपस्थित रहावे. बँक बोलीदारांस कोणतीही सचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रह/उच्चतम बोली अंतिमकरण्याचे प्राधिकार राखुन ठेवत आहेत

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतन घेण्याचे अधिकार बँकेकडे राखन ठेवले जातील.

लिलावाच्या अटी आणि शर्तींसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणाकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर - ९७६९८९३२४१ येथे संपर्क

🙏 ॲक्सिस बँक लि.

सेंटल ऑफिस: गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८.

ॲपेंडिक्स – IV, रुल ८(१) ताबा नोटीस

नोंदणीकत कार्यालय : त्रिशल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस बिज, अहमदाबाद - ३८० ००६.

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि**. चे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/गहाणदार यांना खाली दिलेल्या तारखांना **मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत परत करावी

कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि खाली नमद केलेले इतर तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की. खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमद केलेल्या मालमत्तांचा **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे आणि सदर मालमत्ता आता खाली सही करणार यांच्या ताब्यात आहेत.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरत्दींकडे वेधून घेतले जात आहे.

अ. क्र.	कर्जदार/संचालक/गहाणदार/जामीनदार यांची नावे व पत्ते	येणे रकम	मागणा नाटासाचा तारीख ताबा घेतल्याची तारीख			
8	१) अब् सुहेल अब्दुल करीम काझी, २) शबीना काझी, रा.: फ्लॅट नं. ३०४, ३ रा मजला, आशियाना अपार्टमेंट, बंदर रोड, विट सेंटर जबळ, कुंभार वाडा, जुना पनवेल, पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६	रु. २४,७५,९२५/- (रु. चोवीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे पंचवीस फक्त) दि. २८/०७/२०२२ रोजी, (दि. २८/०७/२०२२ पर्यंत लागू केलेल्या च्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २८/०७/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.	२९/०७/२०२२ १५/१२/२०२२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३ रा मजला, आशियाना अपार्टमेंट, सर्व्हे नं. २२१/ए, २२१/ए-१, २२१/ए२, फायनल प्लॉट नं ५१८, जो प्लॉट नं. ३ ओळखला जाणारा, गाव पनवेल, बंदर रोड, विट सेंटर जवळ, कुंभार वाडा, जुना पनवेल, पनवेल, जिल्हा रायगड - ४१०२०६, चतःसीमा : पर्वेस : संपर्क रोड. पश्चिमेस : कस्टम रोड. उत्तरेस : नाजम अपार्टमेंट प्लॉट नं. २. दक्षिणेस : कस्टम रोड. चर्ट्ड क्षेत्रफळ					

४२० चौ. फू.

१) भरत पारस शाह, २) नाओमी शाह, रा.: सुरज रेसिडेन्सी, फ्लॅट नं. र. १७,८०,१९२/- (रु. सतरा लाख ऐंशी हजार ६०१. प्लॉट नं. १५. सेक्टर १० ई. डी मार्ट. कळंबोली. रायगड – एकशे ब्याण्णव फक्त) दि. २८/०७/२०२२ ४१०२१८ **आणि तसेच :** एसबी/३–३, बी विंग, गितांजली सोसायटी, | रोजी, (दि. २८/०७/२०२२ पर्यंत लागू १५/१२/२०२२ सिडको कॉलनी, सेक्टर - १०, गुरुद्वारा, कळंबोली ४१०२१८ आणि केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. **तसेच :** फ्लॅट नं. ६सी – ४०२, ४ था मजला, बालाजी रेसिडेन्सी २८/०७/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड कॉम्प्लेक्स बिल्डिंग, गाव हेदुटणे, तळोजा रेल्वे स्टेशन जवळ, वलाप करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. गावाजवळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६

गहाण मालमत्तेचा तपशील : पलॅट नं. ६सी – ४०२, ४ था मजला, बालाजी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स बिल्डिंग, गट नं. १ या जमिनीवर, हिस्सा नं १+२, गट नं. २, हिस्सा नं. १सी, गाव हेदुटणे, तळोजा रेल्वे स्टेशन जवळ, वलाप गावाजवळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६. चटई क्षेत्रफळ : २३.०१८ चौ. मी.

१) रजत मुखर्जी, २) सौ. तापती मुखर्जी, रा.: पोस्ट बॉक्स : ६१४९५, | रु. १,६४,१५,४५४/- (रु. एक कोटी चौसष्ट दुबई एफ ६०५, शारजा मेन सिटी, युनायटेड अरब, दुबई, एमीरेटस् – लाख पंधरा हजार चारशे चोपन्न फक्त) दि. ६१४९५ **आणि तसेच :** फ्लॅट नं. ६०२ आणि ७०२ ईं, ड्युपलेक्स, ६| २८/०७/२०२२ रोजी, (दि. २८/०७/२०२२ १५/१२/२०२२ वा आणि ७ वा मजला, ई विंग, कुकरेजा इस्टेट बिल्डिंग, प्लॉट नं. ३६, पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक सेक्टर -११, सीबीडी, बेलापूर, न्यु बाम्बे-४००६१४ **आणि तसेच**ः त्यावरील दि. २८/०७/२०२२ पासून संपूर्ण फ्लॅट नं. ३१, प्रोग्रेसीव्ह आर्केड -बी, प्लॉट नं. ए-९४, ९५, रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज. दिवाळपाडा, सेक्टर-१४, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई - ४०००६४

सेक्टर -११, सीबीडी, बेलापूर, न्यु बाम्बे-४००६१४. **चतुःसीमा : उत्तरेस :** प्लॉट नं.३७, **दक्षिणेस :** प्लॉट नं. ३४ आणि ३५, **पश्चिमेस :** ३० फूट

रुंद रस्ता, **पूर्वेस :** प्लॉट नं. ३०, चर्टई क्षेत्रफळ ११५१ चौ. फू. **दिनांक : १५/१२/२०२२ स्थळ :** ऐरोली, नवी मुंबई अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

जाहीर नोटीस

नवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (क्षितीजा कॉम्प्लेक्स) या जाहीर नोटीशीने सर्वांस कळवित आहे की, नवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, (क्षितीजा कॉम्प्लेक्स) अलिबाग ही नोंदणीकृत सहकारी संस्था असून तिचा नोंदणी क्र. आर.जी.डी./ए.बी.जी./एच.एस.जी./(टी.सी.), ३९८/१९९९, असा आहे. उपरोक्त

सस्यच्या नाव व ता	ष कब्जात असलल्या ।म	ळकताच वणन पुढाल	प्रमाण आह.
गाव/शहर	सिटी सर्व्हे क्र.	क्षेत्र चौ. मीटर	सत्ता प्रकार
अलिबाग	१०९० बी	५०५.९०	क

सदर मिळकतीवर आज रोजी नवनाथ सहकारी, गृहनिर्माण संस्था मर्यादितची (क्षितीजा कॉम्प्लेक्स) इमारत अस्तित्वात आहे. या इमारतीमध्ये ११ सदनिका व २ दुकान गाळे

सदरची इमारत आता जुनी झाली असून तिचा पुनर्विकास करणेचा आहे तरी उपरोक्त पुनर्विकास करणे कामी आर्थिक आणि ताँत्रिक दृष्टीने सबळ असणाऱ्या व अशा बांधकामाचा पूर्वानुभव असणाऱ्या विकासकांपासून सदर नोटौस प्रसिध्द झाल्यांपासून ३० दिवसांत देकार मागविण्यात येत आहेत. संस्थेसंबंधीची कागदपत्रे व इतर तपशील बघण्याकरीता सुट्टीचे दिवस वगळता नवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (क्षितीजा कॉम्प्लेक्स) अध्यक्ष यांचेकडे उपलब्ध आहेत. कोणताही देकार स्वीकारण्याचे वा नाकारण्याचे अधिकार नवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (क्षितीजा कॉम्प्लेक्स) व्यवस्थापन समिती राखून ठेवत

नवनाथ सहकारी, गृहनिर्माण संस्था मर्यादित, (क्षितीजा कॉम्प्लेक्स) अलिबाग. संपर्क:

नवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (क्षितीजा कॉम्प्लेक्स) . रामनाथ, अलिबाग - रायगड

BRAND

BRAND CONCEPTS LIMITED Regd. Office: Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai - 400093 (MH

E-mail: swati.gupta@brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in CIN: L51909MH2007PLC174702

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government, through Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs(MCA)

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of **BRAND CONCEPTS LIMITED** having its

Registered Office at Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East MumbaiCity MH 400093 IN

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government through Regional Director of Western Region, MCA under section 13 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual general meeting held on 21-12-2022 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra within the jurisdiction of Registrar of Companies, Maharashtra at Mumbai" to "State of Madhya Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai 400002. Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned above. For and on behalf of the Applicant

Date: 21/12/2022 Place: Indore

म्हाडा 🗒

Swati Gupta
Company Secretary & Compliance Officer M. no.-A33016

मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळ, मुंबई

दुरध्वनी क्र. ०२२-२३५३१३६१ ई-मेल: ई-मेल: rreefsmhada@gmail.com

<u>ई-निविदा नोटीस</u>

ई-निविदा नोटीस क्र. काअ/डी-१ विभाग/मुंइदुवपुमं/०८/२०२२-२०२३

Main Portal: https://mahatenders.gov.in MHADA Portal: https://mhada.maharashtra.gov.in

कार्यकारी अभियंता, डी-१ विभाग, मुं.इ.द. व पु. मंडळ, ८९-९५ रजनी महल, ताडदेव रोड, मुंबई-३४ यांचेकडे **मुंबई जिल्हा (शहर**) अंतर्गत उप जिल्हा निबंधक यांचेकडे उचित वर्गात नोंदणीकृत असलेल्या म्हाडा नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थाकडून एकूण ०३ कामाकरीता बी–१ (Percentage Rate) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळाव https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	टप्पा	कालावधी	
१	निविदा विक्री सुरू	२३.१२.२०२२, सकाळी १०:३० वाजता	
?	निविदा विक्री बंद	३०.१२.२०२२, दुपारी ०५:३० वाजता	
ş	तांत्रिक बोली उघडणे	०३.०१.२०२३, सकाळी १०:३० नंतर	
8	आर्थिक बोली उघडणे	०३.०१.२०२३, दुपारी ०४:०० नंतर	

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणा

टिप:- १) विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टिप: - २) निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक/बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

कार्यकारी अभियंत डी-१, मुं.इ.दु. व पु. मंडव

⊕SB] State Bank of India शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच - ॥

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील:-नाव : मोहम्मद रशिद खान मोबाईल : ९२८५५५३०२५

लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-४१६११४०२

आणि ७८-बी फ्रीहोल्ड जमीन

स्ट्रेड ॲसेटस मॅनेजमेंट ब्रांच-॥ ः रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर क्र. :०२२-४१६११४०३, फॅक्स : ०२२-२२८११४०३, ई-मेल आयडी : sbi.15859@sbi.co.in

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सूचना.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट च्या १३(४) अंतर्गत पढील मिळकतीचा कब्जा घेतला तमाम जनतेला कळवण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील वर्णिलेली प्रमारी मिळकतीच्या (सरफेसी अंक्ट, २००२ अंतर्गत) ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने जे आहे जसे आहे तत्त्वाने आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' लिलाव आणि याखालील नमृद् अटी आणि शतींवर होणार आहे

कर्जदाराच नाव			हमादार(रा)च नाव		अहेत ती थकबाकी रक्कम	
मे. सात्विक इग्ज			वैयक्तीक हमीदार :		३१.१२.२०२२ रोजी	
नोंदणीकृत कार्यालय: ए/४०१, ४ था मजला आणि बी/३०१,			१. श्री. किर्ती कनाकीया		रु. १४,४३,०९,४०२.५४ + १३.११.२०१० पासून	
मास्टरमाईंड ॥, रॉयल पाल्म इस्टेट, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव			२. श्री. निकंज किर्ती कनाकीया		त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय	
पूर्व, मुंबई ४०००६५						
	: ७८बी, कोल्हार इंडस्ट्रीअल क्षेत्र, बि	दार तालका				
आणि जिल्हा कर्नाटका						
यनिटचे नाव	*		ाची तारीख व	राखीव किंमत /	सहभागी होण्यासाठी विनंतीपत्र /	निरीक्षणाची
3		आणि वेळ		(इअर)/बोली वाढविण्याची	केवायसी दस्तावेज / इअरचा	तारीख आणि वेळ
				रक्कम	पुरावा इ. सादर करण्याची	
				(40.1	तारीख आणि वेळ	
मे. सात्विक	संच क्र. १:-	तारीख:-		राखीव किंमत		
					०९.०१.२०२३	०४.०१.२०२३
ड्रग्ज	जमीन येथे ५१-बीम ५१-सी, ७८-	१०.०१.२०२३		रु. ५.७४ कोटी	रोजी	स. ११.३० ते
	बी, कोल्हार इंडस्ट्रीअल क्षेत्र, बिदार	वेळ:- स. ११.०० ते		ज्याच्या खाली मालमत्ता विक्री	किंवा त्यापूर्वी	दु. ४.००
	तालूका आणि जिल्हा कर्नाटका,	दु. ४.०	० पर्यंत,	होणार नाही	४.३० वा.	संपर्क व्यक्ती-
	मोजमापित १६१०० चौ.मीटर्स आणि	णि प्रत्येकी १० मिनित		इसारा अनामत रक्कम (इअर)		भारती मुसळे
	त्यावरील बांधकाम. मोजमापित	अमर्याद वि	वेस्तारांसह	राखीव किंमतीच्या १०%		मोबाईल क्र.
	४४४०३ चौ.मीटर्स (प्लॉट क्र.			म्हणजेच रु. ५७.४० कोटी		९१६७४०७१२७
il .	५१-बी आणि ५१-सी					
	भारेगराधास्त (भारेगरा समाप्)			बोली वाढविण्याची रक्कम		

'लक्ष द्या: याची नोंद घ्यावी की, सदर ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्वावर घेण्यात येण्यात आहे.

सरफैसी ऑक्ट अन्यये १५ दिवसांची साविधिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि शिल्लक काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह यसुल

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा:

दिनांक : २२.१२.२०२२ प्राधिकत अधिकारी ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिय



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

सीआयएनः एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ नोंद. कार्यालयः एलिफन्स्टन बिल्डिंग, १० वीर निरमन रोड, मुंबई-४००००१. दर.: ०२२-६६६५८२८२ फॅक्स: ०२२-६६६५७९१७ ईमेल: ticl@tata.com वेब: www.tatainvestment.com

सचना

विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (रुल्स) सह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतदींनसार सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांशावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात कंपनीने हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तथापि, जेथे असे शेअर्स हस्तांतरित करण्यास व लाभांशाच्या प्रदानास न्यायालयाच्या किंवा न्यायाधिकरण किंवा वैधानिक प्राधिकरणाच्या विनिर्दीष्ट आदेशाने मज्जाव केला असेल किंवा डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ च्या तरतर्दीन्वये असे शेअर्स जंगमगहाण किंवा तारण असतील तर कंपनी असे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणार नाही.

३ नोव्हेंबर, २०२१ व १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित सेबी सर्क्युलरनुसार फोलीओ जर केवायसी अनुपालीत असेल तर थकीत प्रदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल. **फोलीओ जर केवायसी अनुपालीत असेल तर प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या**

सदर रूल्स च्या अनुपालनांत, कंपनीचे ज्यांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर **६ एप्रिल, २०२३** पर्यंत त्यांच्या लाभांश रकमेवर दावा करण्याची विनंती करणारे पत्र वैयक्तिकरित्या पाठवले आहे. कंपनीने त्याकरिता अनुक्रमे बिझनेस स्टँडर्ड आणि नवशक्ती मध्ये सूचना सुध्दा प्रकाशित केली आहे. कंपनीने आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत अशा भागधारकांचे तपशील गुंतवणुकदार माहिती अनुभागा अंतर्गत तिची वेबसाईटः <u>www.tatainvestment.com</u> वर अपलोड देखील केले आहेत.

संबंधित भागधारकांनी कृपया त्यांच्या दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरित व्हावयाचे शेअर्स याबाबतचे तपशील पडताळून पाहावेत. भागधारकांनी पुढे ध्यानात ठेवावे की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले संबंधित भागधारकांचे तपशील म्हणजे रुल्सनुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनी/कॉर्पोरेट ॲक्शनद्वारा नवीन शेअर प्रमाणपत्रे जारी करण्याच्या संबंधात दिलेली पर्याप्त सुचना समजावी.

निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक १३ ऑक्टोबर, २०१७ च्या अधिसूचना आणि दिनांक १६ ऑक्टोबर, २०१७ च्या जनरल सर्क्युलर क्र. १२/२०१७ नुसार **६ एप्रिल, २०२३** नंतर प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात अशा भागधारकांनी धारण केलेले संबंधित शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्याकरिता कंपनी आवश्यक पावले उचलेल. संबंधित भागधारकांना पुढे कळविण्यांत येते की, अशा शेअर्समधून उद्भवणारे भविष्यातील सर्व लाभ देखील आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील.

भागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफ ऑथॉरिटीच्या अकाऊंटला जमा करण्यांत आलेल्या शेअर्स आणि भविष्यातील सर्व लाभांच्या संबंधात कंपनीविरुध्द कोणताही दावा करता येणार नाही. जर संबंधित भागधारकांची आयईपीएफ कडे हस्तांतरण झाल्यानंतर लाभांसह सदर शेअर्सवर दावा करण्याची इच्छा असेल तर, रुल्स अंतर्गत विहित केल्याप्रमाणे फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ ऑथॉरिटीकडे एक स्वतंत्र अर्ज करावा लागेल जो आयईपीएफ वेबसाईट म्हणजेच <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध आहे. ई-फॉर्म आयईपीएफ-५ ची लिंक सुध्दा <u>www.tatainvestment.com</u> येथे कंपनीच्या वेबसाईटवर गुंतवणुकदार माहिती अनुभागात

पुढील माहिती/स्पष्टीकरणासाठी भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट-टीएसआर कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड, सी--१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दु.: +९१ २२-८१० ८११ ८४८४, फॅकसः +९१ २२ ६६५६ ८४९४, ईमेलः <u>csg-unit@tcplindia.co.in</u>, वेबसाईटः <u>www.tcplindia.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात.

> टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड साठी सही/-

मनोज कुमार सी व्ही चिफ फायनान्शीअल ऑफिसर अँड कंपनी सेक्रेटरी

(नोडल ऑफिसर)

ठिकाण : मुंबई



सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की, आमची

खारघर शाखा फेब्रुवारी 2023 मध्ये

तळमजला व पहिला मजला, दुकान क्र. 10 व 11, राधा-कृष्ण सीएचएसएल, भूखंड क्र. 29, सेक्टर 11, खारघर, नवी मुंबई - 410 210 येथे स्थलातरित होत आहे

> सध्या अस्तित्वात असलेले लॉकर्ससुद्धा नवीन पत्त्यावर स्थलांतरित करण्यात येतील

कोणत्याही तपशिलासाठी शाखा व्यवस्थापकाशी सपर्क साधा. कोटक महिंदा बँक



मिरा-भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,

भाईंदर (पश्चिम), ता. जि. ठाणे-४०१ १०१

जा.क्र.मनपा/आस्था /१९११/२०२२-२३ दिनांक: २१/१२/२०२२

।। शुध्दिपत्रक ।। जा.क्र.मनपा/आस्था /१९०५/२०२२-२३, दि. २०/१२/२०२२ नुसार

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागासाठी ठेका पध्दतीने स्वच्छता निरीक्षक उपलब्ध करून देण्याकरिता नोंदणीकृत कंत्राटदार/नोंदणीकृत संस्थेमार्फत इच्छुक ठेकेदार यांचेकडून ई-टेंडरिंग पध्दतीने फेर जाहीर निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. सदरची जाहीरात फेर जाहीर निविदा सूचना

> (मारुती गायकवाड) उप-आयुक्त (मुख्यालय)

मिरा भाईंदर महानगरपालिका

जा.क्र.मनपा/माहिती व जनसंपर्क/४६८/२०२२-२३ दि. २१/१२/२०२२

(मा. आयुक्त महोदय यांचे मान्यतेने)

जाहीर नोटीस

नसून प्रथम मुदतवाढ सूचना असे वाचण्यात यावे. यामध्ये कोणताही बदल नाही.

तमाम जनतेस या नोटीसद्वारे सूचित करण्यात येते की, गाव मौजे नवघर, भाईंदर (प्.), ता.जि. ठाणे येथील खालील वर्णनाची मिळकत (जमीन)

(१) सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. १४, क्षेत्र १११० चौ.मी., (२) सर्व्हे क्र. ११ हिस्सा क्र. १२, क्षेत्र ४५० चौ.मी., (३) सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. ९, क्षेत्र ८३० चौ.मी., (४) सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. ८, क्षेत्र ३५० चौ.मी., (५) सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. ६, क्षेत्र १५० चौ.मी., (६) सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. २ इ, क्षेत्र १७५० चौ.मी.,(७) सर्व्हे क्र. १३, हिस्सा क्र. १३ अ, क्षेत्र २०० चौ.मी.,(८) सर्व्हे क्र. १२, हिस्सा क्र. १२, क्षेत्र ५३० चौ.मी., (९) सर्व्हे क्र. १२, हिस्सा क्र. ७, क्षेत्र १६२० चौ.मी.,(१०) सर्व्हे क्र. १२, हिस्सा क्र. ४, क्षेत्र ११६० चौ.मी., (११) जुना सर्व्हे क्र. ९१/५,क्षेत्र ०.२७ (ए.गु.),(१२) सर्व्हे क्र. २०२/४,क्षेत्र ०.१० (ए.गु.),(१३) सव्हें क्र. २०५/१७, क्षेत्र ०.५८ (ए.गु.), (१४) सव्हें क्र. २०५/७, क्षेत्र ०.१६ (v.y.), (v.y.),क्षेत्र ०.८ (ए.गु.) आणि (१७) सर्व्हे क्र. २०६/६, क्षेत्र ०.२ (ए.गु.)

या मिळकती आमचे आशिल कमलाबाई गजानन पाटील, सुभाष गजानन पाटील, अक्षदा मधुकर भोईर, रत्नमाला कमन पाटील, प्रिया विवेक पाटील, नित्यानंद मदन पाटील, दमयंती अशोक पाटील, सुधीर मदन पाटील, अरुणा चौधरी व इतर यांची विडलोपार्जित

मिळकत आहे. तरी तमाम जनतेस या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, आमच्या आशिलांच्या परवानगी व न हरकतीशिवाय उपरोक्त मिळकती संबंधात कुठेच आहे व्यवहार करण्यात

येव नये. सदर व्यवहार केल्यास आमचे आशिल कायदेशीर कारवाई करतील व होणाऱ्या

नुकसानास आमचे आशिल जबाबदार राहणार नाही. दिनांक : २१.१२.२०२२

ॲड. अनिरुद्ध भोर १०१, यश लक्ष्मी को-ऑप.हौ.सो., गोविंद बजाजी पथ, चरई, ठाणे - ४०० ६०१

मो.नं.: 9594910876. 8369777073

GP Petroleums जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड

IPOL सीआयएन-एल२३२०१एमएच१९८३पीएलसी०३०३७२ नोंदणी कार्यालय : ८०४, आकृती स्टार, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ फोन क्र. ०२२ ६१४८ २५०० । फॅक्स क्र. ०२२ ६१४८ २५९९ ईमेल : cs.gppl@gpglobal.com । वेबसाईट :www.gppetroleums.co.in

(कंपनीच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी) विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (आयईपीएफ) खात्यामध्ये कंपनीच्या समभागाचे हस्तांतर

्र ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकांऊटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिकेड) रुल्स, २०१६ च्या तरतुदीनुसार प्रकाशित करण्यात येत आहे, ज्यामध्ये आयईपीएफ ॲथॉरिटी खात्यामध्ये सात क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता दावारहित राहिलेल्या लाभांशाच्या संदर्भातील शेअर्स आणि सात वर्षाकरिता प्रदान न केलेला आणि दावारहित लाभांश हस्तांतरणाची तरतुद आहे.

कंपनीने अगोदरच आयईपीएफ खात्यामध्ये ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे अशा विनिर्दिष्ट वैयक्तीक भागधारकांना पत्रव्यवहार पाठवला आहे. कंपनीने इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.gppetroleums.co.in वर अशा भागधारकांची सूची सुध्दा अपलोड केली आहे. कंपनीला २५ मार्च, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडुन कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी सांविधिक आवश्यकतेचे पालन करून रूल्स मधील विहित प्रिकयेनुसार नियत तारखेस आयईपीएफ खात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करेल. कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

ह्या संबंधात कृपया नोंद घ्यावी. (१) **प्रत्यक्ष स्वरुपात शेअर धारण केलेल्या सभासदांकरिता** : कंपनी रुल्सनुसार आयईपीएफखात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐवर्जी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यावर मूळ प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आणि अपरक्राम्य मानण्यात येईल. तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेला तपशिल हा रूल्स अनुसरून आयईपीएफखात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या

(२) **डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांकरिता** : त्यांचे डिमॅट खाते डिपॉझिटरीमार्फत कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअर्ससाठी खर्ची टाकण्यात येईल

संबंधित भागधारक आयईपीएफची वेबसाईट म्हणजेच <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध ई-प्रपत्र आयईपीएफ -५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करुन आणि त्याची प्रत्यक्ष प्रत तिच्या नोंदणीकत कार्यालयात संबंधित दस्तावेजासह रितसर सही केलेल्या त्या प्रपत्राची प्रत्यक्ष प्रत पाठवून आयईपीएफॲथॉरिटीकडून त्याचा दावा

भागधारकांना कंपनीचे आरटीए, मे.लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क रलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३, फोन ०२२ - ४९१८६२७०, ईमेल iepf.shares@linkintime.co.in वेब www.linkintime.co.in कडे लाभांशाचा दावा करण्यासाठी वसाक्षांकित केवायसी दस्तावेज, जसेकी पॅन, रद्द केलेल्या चेक सह व त्याचा पुरावा म्हणुन लेटेस्ट युटिलिटी बील प्रवण्याची विनंती करण्यात येत आहे.

> जीपी पेटोलियम्स लिमिटेड करिता सही/-

कनिका सेहगल सदाना दिनांक : २२/१२/२०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

२१ डिसेंबर, २०२२

मुंबई

संदर्भात पुरेशी सूचना मानण्यात येईल

गागधारकांनी नोंद घ्यावी की आयईपीएफ खात्यामध्ये शेअर्स आणि दावारहित लाभांश हस्तांतर झाल्यानंतर

वरील बाबतीत कोणतीही चौकशी किंवा आयईपीएफ कडे शेअर्स चे हस्तांतर टाळण्यासाठी संबंधित